### PLATINUM.

Date: 15.08.2025

To,
Listing Department
National Stock Exchange of India Limited
("NSE")
Exchange Plaza, C-1 Block G, Bandra Kurla
Complex Bandra [E], Mumbai – 400051.
NSE Scrip Symbol: PLATIND

ISIN: INEOPT501018

To, Listing Department BSE Limited ("BSE") Department of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001. BSE Scrip Code: 544134

ISIN: INEOPT501018

### Sub.: Newspaper advertisement pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Ma'am,

In compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (including any statutory modification(s), amendment(s) and re-enactment(s) thereof), we are hereby enclosing copies of Newspaper advertisement for Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter ended on June 30, 2025, published today i.e. Friday, August 15, 2025 in following newspapers:

- 1. Financial Express (All edition) English
- 2. Loksatta (Mumbai edition) Marathi

You are requested to take the same on your records.

Thanking You,

Yours Faithfully,

For Platinum Industries Limited

Bhagyashree Mallawat Company Secretary and Compliance Officer M. No.: A51488

**Enclosed:** as above



#### PLATINUM INDUSTRIES LIMITED

FINANCIAL EXPRESS



#### ntc industries limited

CIN: L70109WB1991PLC053562

Regd. Office: 149, B.T. Road, Kamarhati, Kolkata - 700058

	2.7						(Rs	in Lacs)	
	Į.	STANDALONE CONSOLIDATED							
	Quarter Ended			Year Ended	Quarter Ended			Year Ended	
Particulars	30.06.25	31.03.25	30.06.24	31.03.25	30.06.25	31.03.25	30.06.24	31.03.25	
AND	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
Total income from		CH-					50 63		
operations (net)	3011.32	2422.92	676.44	5862.04	3339.41	2763.57	916.11	7040.80	
Net Profit/loss for the period (before Tax, Exceptional and /or Extra-ordinary items)	637.55	624.35	70.63	1042.94	756.49	727.03	189.77	1,429.99	
Net Profit/loss for the period (before Tax, after Exceptional and/or Extra-ordinary items)	637.55	624.35	70.63	1042.94	756.49	727.03	189.77	1,429.99	
Net Profit/loss for the period (after Tax, after Exceptional and /or Extra-ordinary items)	463.50	463.55	44.42	785.98	566.84	553.99	152.27	1136.91	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	1032.10	1629.99	452.82	6543.61	1135.43	1720.42	560.67	6894.54	
Equity Share Capital	1451.90	1451.90	1451.90	1451.90	1451.90	1451.90	1451.90	1451.90	
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Equity Share (par value of Rs. 10 each) Basic:	3,19	2.91	0.37	16355.35	3.90	3.47	1.27	19566.24 8.79	
Diluted:	3.19	2.91	0.37	6.08	3.90	3.47	1.27	8.79	

The above is an extract of the detailed format of the Un-Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The said results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their Meeting held on 14th August, 2025. The full format of the quarter ended Financial Results are available on the website of the Stock Exchange where the shares of the Company are listed (www.bseindia.com/www.cse-india.com) and on the Company's website i.e., www.ntcind.com.

Place: Kolkata Date: 15.08.2025



For and on behalf of the Board

**Avijit Maity** 

Managing Director

DIN: 10456050

This advertisement is for information purposes only and does not constitute an offer or an invitation or a recommendation to purchase. to hold or sell securities. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used herein and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of Offer dated July 07, 2025 the "Letter of Offer" or ("LOF") filed BSE Limited ("BSE") and the Securities and Exchange Board of India ("SEBI").



#### **APOLLO INGREDIENTS LIMITED** (Formerly knowns as Indsoya Limited)

CIN: L67120MH1980PLC023332

Our Company was originally incorporated on 24th October, 1980 under the Companies act 1956 in the name and style of "Khedapati Investments Limited". The name of the Company was changed from "Khedapati Investments Limited" "Indsova Limited" vide fresh certificate for incorporation consequent on change on name dated 01" June, 2005 issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai. Later, the Company changed its name from "Indsoya Limited" to 'Apollo Ingredients Limited'" vide fresh certificate for incorporation consequent on change on name dated 23" November, 2023 issued by the Registrar of Companies, Maharashtra, Mumbai. For further details please refer to the section titled "General Information" beginning on page 39 of the Letter of offer.

Registered Office: Mittal Enclave Building- 6 A, Wing A-1 Ground Floor, Juchandra, Thane, Vasai - 401208; Tel: +91 9545437277; Email: info@apolloingredients.in; Website: www.apolloingredients.in;

MR. KIRIT GHANSHYAM MUTREJA AND MS. LALITA GHANSHYAM MUTREJA.

Contact Person: Ms. Ayushi Agrawal, Company Secretary & Compliance Officer PROMOTERS OF OUR COMPANY: MS. LOVELY GHANSHYAM MUTREJA.

#### THE ISSUE

ISSUE OF UPTO 1,00,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 5.00 EACH ("EQUITY SHARES") OF APOLLO INGREDIENTS LIMITED ("INDSOYA" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF RS. 5.00 PER EQUITY SHARE ("ISSUE PRICE") FOR AN AGGREGATE AMOUNT NOT EXCEEDING RS. 500.00 LAKHS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON RIGHTS BASIS IN THE RATIO OF 25 (TWENTY FIVE) EQUITY SHARES FOR EVERY 1 (ONE) FULLY PAID UP EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, I.E. MONDAY, JULY 07, 2025 (THE "ISSUE"). THE ISSUE PRICE IS 1.00 TIMES OF FACE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, PLEASE SEE THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 110 OF THE LETTER OF OFFER.

#### BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of our Company thanks all its shareholders and investors for their response to the Company's Rights Issue of Equity Shares, which opened for subscription on Wednesday, July 16, 2025 and closed on Tuesday, July 29, 2025 and the last date for On Market Renunciation of Rights Entitlements was Wednesday, July 23, 2025. Out of the total 266 Applications for 1,07,23,533 Rights Equity Shares, 233 Applications for 2,28,634 Rights Equity Shares were rejected on grounds of "Not in Master as of Record Date" and Nil Rights Equity Shares were rejected on grounds of "partial rejections" as disclosed in the Letter of Offer The total numbers of valid applications were 33 for 1,04,94,899 Rights Equity Shares, which was 104.95% of the number of Rights Equity Shares allotted under the Issue. Our Company in consultation with Registrar to the Issue and BSE Limited ("BSE") the Designated Stock Exchange on August 12, 2025, approved the allotment of 1,00,00,000 fully paid -up Rights Equity Shares to the successful applicants. In the Issue, no Rights Equity Shares have been kept in abevance. All valid applications have been considered for allotment.

1. The break -up of valid applications received through ASBA (after Technical Rejections) is given below:

Applicants	Number of valid applications received	Number of Rights Equity Shares Allotted - against Entitlement (A)	Number of Rights Equity Shares Allotted - Against valid additional shares (including fractional shares accepted) (B)	Number of Rights Equity Shares Allotted - (A+B)
Eligible Equity Shareholders	33	88,30,750	11,69,250	1,00,00,000
Renouncees	0	0	0	0
Total	33	88,30,750	11,69,250	1,00,00,000

Information renarding applications received

Category	Application	ns received	Equity	<b>Shares Applied</b>	for	Equi	ity Shares Allotte	1
	Number	%	Number	Value (In Rs.)	%	Number	Value (In Rs.)	%
Eligible Equity Shareholders	266	100.00%	1,07,23,533	5,36,17,665	100.00%	1,00,00,000	5,00,00,000	100.00%
Renouncees	0	0.00%	0	0.00	0.00%	0	0	0.00%
Total	266	100.00%	1.07.23,533	5,36,17,665	100.00%	1,00,00,000	5,00,00,000	100.00%

Intimations for Allotment / Refund / Rejections Cases: The dispatch of allotment advice cum refund intimation and intimation for rejection, as applicable, has been completed on August 12, 2025. The instructions to (i) Self Certified Syndicate Bank ("SCSBs" for unblocking of funds in case of ASBA applications were given on August 12, 2025. The listing application was executed with BSE on August 12, 2025. The credit of Equity Shares in dematerialized form to respective demat accounts of Allottees has been completed with NSDL and CDSL on August 14, 2025. No physical shares were allotted in the Rights Issue, Pursuant to the listing and trading approvals granted by BSE, the Equity Shares allotted in the Issue is expected to commence trading on BSE on or before August 19, 2025. In accordance with SEBI circular dated January 22, 2020, the request for extinguishment of Rights Entitlement has been sent to NSDL & CDSL on August 14, 2025

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGES ONLY IN DEMATERALIZED FORM.

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: The Draft Letter of Offer has not been filed with SEBI in terms of SEBI ICDR Regulations as the size was of Rs. 500.00 Lakhs which is less than Rs. 5,000 lakhs. Our Company is in compliance with first proviso to Regulation 3 of the SEBI ICDR Regulations and our Company shall file the copy of the Letter of Offer prepared in accordance with the SEBI ICDR Regulations with SEBI for information and dissemination on the website of SEBI i.e. www.sebi.gov.in.

DISCLAIMER CLAUSE OF BSE (Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE Limited; nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The Investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the "Disclaimer Clause of BSE" beginning on page 104 of the LOF.

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

#### **REGISTRAR TO THE ISSUE** MUFG Intime India Private Limited

(Formerly Link Intime India Private Limited) C-101, 1" Floor, Embassy 247, Lal Bahadur Shastri Marq, Vikhroli (West), Mumbal

Tel No.: +918108114949; Fax No.: 022-49186060

Website: www.in.mpms.mufg.com; E-mail ID: apollo.rights@in.mpms.mufg.com

Contact Person: Shanti Gopalkrishnan SEBI Registration No: INR000004058

#### COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER Ms. Ayushi Agarwal

Mittal Enclave Bldg-6 A, Wing A-1 Ground Floor, Juchandra, Thane, Vasai, Maharashtra, India-401208 CIN: L67120MH1980PLC023332

E-mail: info@apolloingredients.in; Website: www.apolloingredients.in Tel: +91 9545437277 Investors may contact the Registrar to the Issue or the Company Secretary and Compliance Officer for any pre-Issue/ post-Issue

related matters. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the Issue, with a copy to the SCSB, giving full details such as name, address of the applicant, number of Equity Shares applied for, amount blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSB where the CAF, or the plain paper application, as the case may be, was submitted by the ASBA Investors.

> For Apollo Ingredients Limited (Formerly knowns as Indsoya Limited) On Behalf of the Board of Directors

> > Ms. Lovely Ghanshyam Mutreja

**Managing Director** 

DIN: 03307922

Place: Mumbai

Date: August 14, 2025

Date: August 14, 2025 Place: Mumbai, Maharashtra

Disclaimer: Our Company is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to issue Equity Shares on a rights basis and has filed a Letter of Offer dated July 07, 2025 with the Securities and Exchange Board of India and BSE. The Letter of Offer is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of Stock Exchange where the Equity Shares are listed i.e. BSE at www.bseindia.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and are requested to refer to the Letter of Offer including the section "Risk Factors" beginning on page 22 of the Letter of Offer. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of Rights Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States, and any Rights Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. There will be no public offering of Rights Equity Shares in the United States.

### MEDICO INTERCONTINENTAL LIMITED

CIN: L24100GJ1984PLC111413

Regd. Office: 1-5th Floor, Adit Raj Arcade, Nr Karma Shreshtha Tower, 100 Ft Rd, Satellite, Ahmedabad, Gujarat – 380015 Phone: 079 2674 2739 Email: mail@medicointercontinental.com Website: www.medicointercontinental.com

Extracts of unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June. 2025.

		Stan	dalone		Consolidated			
Particulars	Quarter ended 30.06.2025 (Unaudited)	months ended 31.03.2025	Corresponding 3 monthsendedin previousyearon 30.06.2024 (Unaudited)	Previous year ended 31.03.2025 (Audited)	Quarter ended 30.06.2025 (Unaudited)		Corresponding 3 monthsendedin previousyearon 30.06.2024 (Unaudited)	year ended
Total income from operations (net)	1370.86	1537.73	1162.32	6763.75	2161.79	2126.69	1939.32	9573.23
Net Profit/(Loss)for the period								
(before tax and exceptional items)	73.68	69.40	68.40	357.55	-204.14	147.43	148.95	682.11
Net Profit/(Loss)for the period before tax								
(after exceptional items)	73.68	69.40	68.40	357.55	-204.14	147.43	148.95	682.11
Net Profit / (Loss) for the period after tax	55.60	53.31	49.71	256.58	-248.80	116.77	108.32	505.73
Total Comprehensive Income for the period	55.60	53.31	49.71	256.58	-248.80	116.77	108.32	505.73
Paid-up Equity Share Capital								
(Share of Rs. 10/- each)	1000.00	1000.00	1000.00	1000.00	1000.00	1000.00	1000.00	1000.00
Earning per equity share								
Basic	0.56	0.53	0.50	2.57	-0.68	1.17	1.08	5.06
Diluted	0.56	0.53	0.50	2.57	-0.68	1.17	1.08	5.06
Note:								

The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of unaudited Financial Results along with Limited Review Report for the quarter ended 30th June, 2025 is available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com) and on the website of the Company (www.medicointercontinental.com).

The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on August 14, 2025. The above results reviewed by statutory auditors and who have expressed an unmodified opinion on these results as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended.

The Financial Results of the Company has been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS) notified under the Companies (Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016 and other accounting principles generally accepted in India. For Medico Intercontinental Limited

Place: Ahmedabad Date: 14/08/2025

Samir Shah **Managing Director** DIN: 03350268

(Amount in 'Lakhs' except EPS)

#### **ROYAL INDIA CORPORATION LIMITED**

Reg. Office: 3501, Floor-35, Vertu Tower, Katrak Road, Wadala Market, Mumbai, Maharashtra, 400031 CIN No.: L45400MH1984PLC032274

Email Id: info@ricl.in Website: www.ricl.in Tel No: 022-46001922

NOTICE OF 41ST ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

NOTICE is hereby given that the 41st (Forty First) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of Royal India Corporation Limited ("the Company") will be held on Friday, September 05, 2025 at 11:45 A.M. (IST) at Ground Floor, Runanubandh Hall, Yashwantrao Chavan Centre, Gen. Jagannathrao Bhosale Marg, Nariman Point, Mumbai- 400021 to transact the business, as set out in the Notice of

In compliance with the Notice of the AGM along with the Annual Report 2024-25 has been sent on August 13th, 2025. It has been posted/ emailed to all the members at their addresses/email addresses registered with the Company /their Registrar and Share Transfer Agent/ Depositories and physical copy to other members holding shares of the Company. The Notice and Annual Report is available the website of the Company with weblink https://ricl.in/wp-content/uploads/2025/08/Annual-Report-2024-2025.pdf and is also available on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited (at www.bseindia.com) and on the website of NSDL (at www.evoting.nsdl.co.in).

as amended, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to provide its Members facility to cast their votes electronically on all the resolutions set forth is the 41st Notice of AGM using electronic voting system of NSDL at www.evoting.nsdl.co.in Members attending through AGM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The documents referred to in Notice of the AGM and the Explanatory Statement are available electronically for inspection without

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014,

any fee by the members from the date of circulation of this notice upto the date of AGM. Members desiring to inspect statutory registers and offer documents should send an e-mail to the Company at info@ricl.in Members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form

with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company with details of folio number and attaching self-attested copy of PAN card at info@ricl.in or rnthelpdesk@linkintime.ca.in

- a) A person whose name is recorded in the Register of Members as on the cut-off date, Friday, 29th August 2025 shall only be entitled to avail the remote e-voting facility or during the AGM shall be in proportion to shares of the paid-up equity share capital of the
- b) The remote e-voting through electronic means shall commence from Tuesday, 02<sup>nd</sup> September, 2025 at 9:00 a.m. till Thursday, 04th
- Members who have voted through remote e-voting may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again in the

Members attending the AGM through VC/OVAM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote

e) Persons who have acquired shares and become members of the Company after the dispatch of notice and who are eligible shareholders as on the cut-off date i.e. Friday, 02nd September, 2025, may contact write to NSDL on the email id evoting@nsdl.co.in

or to Registrar and Share Transfer Agent for obtaining credentials of remote e-voting; In case of any queries/grievances pertaining to e-voting you may refer the FAQ and remote e-voting user manual available at the "downloads" Section of www.evoting.nsdl.co.in or call NSDL on toll free no: 1800-222-990 or contact 301, 3rd Floor, Naman Chambers,

G Block, Plot No- C-32, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400051, Tel No.:-+91-22-24994738 Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 29th August, 2025

**For Royal India Corporation Limited** 

Date:13.08.2025 Place: Mumbai

till Friday, 05th Sep. 2025 (both days inclusive).

Nitin Gujral **Managing Director** DIN: 08184605

# PLATINUM.

PLATINUM INDUSTRIES LIMITED CIN: L24299MH2020PLC341637

Registered Office: 201, Ackruti Star, MIDC Central Road, Pocket No. 5, MIDC, Marol, Andheri (East), Mumbai - 400 069, Maharashtra, India

Tel No:- 022-69983999 / 69983900 • Email: compliance@platinumindustriesltd.com • Website: www.platinumindustriesltd.com

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

			Quarter Ended				
Sr. No.	Particulars	30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24	31-Mar-25		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income from Operations (net)	1,153.82	965.10	1,026.55	3,922.961		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	178.17	89.20	238.96	679.70		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	178.17	89.20	238.96	679,70		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	130,76	63,80	177,38	500.96		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	130,65	97.20	178.25	529.21		
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	549.25	549.25	549.25	549.25		
7	Other equity (excluding Revaluation Reserve)			1879-2	3,837.62		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)						
=	a. Basic b. Diuted:	2.32 2.32	1.16	3.19 3.19	9.07		

#### EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

2000			Quarter Ende	d	Year ended		
Sr. No.	Particulars	30-Jun-25	30-Jun-25 31-Mar-25 30-Jun-24				
		(Unaudited)	(Audited)	(Audited) (Unaudited)	(Audited)		
1	Total Income from Operations (net)	1,028.82	822.71	859.07	3,248.93		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	168.82	90.68	229.77	663.33		
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	168.82	90.68	229.77	663.33		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	125.18	63,32	170.98	488,38		
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	125,18	63.31	172.03	488.32		
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	549.25	549.25	549,25	549,25		
7.	Other equity (excluding Revaluation Reserve)	-			3,217.53		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised)		2				
	a. Basic:	2.28	1.15	3.11	8.89		
	b. Diluted:	2.28	1.15	3.11	8.89		

The above Unaudited standalone and consolidated financial results for the guarter ended June 30, 2025 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on August 14, 2025. The Statutory auditors of the Company carried out a unaudited results for the guarter ended June 30, 2025.

The above are an extracts of the detailed format of unaudited standalone and consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results are available on the Company's website at www.platinumindustriestid.com and the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com. The same can also be accessed by scanning the QR code.



Krishna Dushyant Rana

Chairman & Managing Director DIN: 02071912 Place: Jaipur

Date: August 14, 2025

(Rs. in Millions)



#### Tamilnadu Petroproducts Limited

Read.Office: Manali Express Highway, Manali, Chennai 600 068. CIN: L23200TN1984PLC010931

Website: www.tnpetro.com E-mail: secy-legal@tnpetro.com Telefax: 044-25945588 / 69185588

#### NOTICE TO SHAREHOLDERS ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING REQUEST TO REGISTER E-MAILS TO RECEIVE ANNUAL REPORTS

Pursuant to the General Circular No. 09/2024 dated 19th September 2024 read with

General Circular No.02/2022 and 20/2020 dated 5th May 2022 and 5th May 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, it is hereby informed that the 40" Annual General Meeting of the Company will be held on Wednesday, 17" September 2025. at 2.00pm (IST) through Video Conferencing (VC) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and the aforesaid As mandated in the aforesaid Circulars read with SEBI Circular dated 3 october 2024, the Annual Report for the year 2024-25 together with the Notice of the AGM

will be sent only by electronic means to the shareholders who have registered their e-mail ids with the Company or the Depository Participants, as the case may be. unless a specific request has been made in writing for receiving the physical copy. For Members who have not registered their e-mail id, a letter containing exact weblink where the Annual Report of the Company is hosted is being sent at their registered address. These will also be made available in the Website of the Company at www.tnpetro.com and the Stock Exchanges at www.bseindia.com &

For the attention of Members who are holding shares in physical form and who have not registered their e-mail ids and other particulars with the

- Investors are requested to submit their requests online or through e-mail, as far as possible to avoid handling of physical documents.
- You may visit <a href="https://investors.cameoindia.com/">https://investors.cameoindia.com/</a> and follow the guidance for submission of the information online for registering the e-mail, mobile number and
- Options for submission of Form 15G/15H for non-deduction of TDS from dividend for the year 2024-25, payable in October 2025 are also available in the above web-link, which may be used.
- Request for registration/change of the information shall be submitted in Form ISR-1 prescribed by SEBI (which is available in the website of the Company under the following link http://tnpetro.com/investor-service-requests-physical-shares/) to the RTA by sending an email with the scanned copy of the Form and other required documents to kyc@cameoindia.com. Alternatively, the aforesaid information may be sent by post or courier to the
- RTA viz., Cameo Corporate Services Limited, Unit: Tamilnadu Petroproducts Limited, Subramanian Building, 1, Club House Road, Chennai - 600002. Ph:044-28460390/40020700. Persons holding shares in demat mode may approach their Depository

Participant (DP) for the above purpose. Also, it may be ensured that the option

to receive the Annual Reports and other communications by e-mail has been duly exercised in respect of such holdings. Detailed instructions for casting of votes through remote e-Voting prior to the meeting and also for participating / speaking/voting at the meeting will be made

available in the Notice of the AGM.

dividends.

Place: Chennai

Date: 14.08.2025

This public notice is being published in advance to facilitate the Members to register or change their contact details and other particulars. Members may kindly avail the opportunity and provide the information at the earliest so that the Company is able to send the notices and other information promptly. For any further clarifications, Members may contact the RTA as specified above.

In terms of SEBI Master CircularSEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37

dated May 07, 2024, dividend shall be paid only through electronic mode with effect

from 01.04.2024, with respect to shares held in physical mode for which PAN and complete KYC details are furnished. Shareholders are requested to promptly update their PAN KYC viz., address,

bank mandated and other relevant details with the Company / RTA / Depository Participants (as the case may be) for receiving communication and claiming

By Order of the Board For Tamilnadu Petroproducts Limited

Sangeetha Sekar Company Secretary

## **GLOBAL SURFACES LIMITED** CIN: L14100RJ1991PLC073860

Registered Office: PA-10-006 Engineering and Related Indus SEZ. Mahindra World City Teh- Sanganer RJ 302037 IN; Tel. No. 0141-7191000; E-mail: cs@globalsurfaces.in, Website: - www.globalsurfaces.in 34" ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING /OTHER AUDIO VISUAL MEANS It is hereby informed that the 34th (Thirty Fourth) Annual General

Meeting ("34th AGM") of the Members of the Global Surfaces Limited

"Company") will be held on Thursday, September 18, 2025 at 2.00 P.M. Indian Standard Time ("IST") through Video Conferencing ("VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 13, 2021 19/2021 dated December 8, 2021, 21/2021 dated December 14, 2021 02/2022 dated May 5, 2022, 10/2022 dated December 28, 2022, 09/2023 dated September 25, 2023, 09/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12thMay 2020, SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15thJanuary, 2021, SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 dated 13thMay, 2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5thJanuary, 2023, SEBI/HO/ CFD/CFD/PoD2/P/ CIR/2023/167 dated 07th October 2023 and SEBI/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") to transact the business(es) as

In compliance with the MCA & SEBI Circulars, the Notice of the 34th AGM and the Annual Report of the Company which inter-alia including the Standalone and Consolidated Financial Statements along with the Board's Report and Auditors' Report thereon for the Financial Year 2024-25will be sent, in due course, only through electronic mode (i.e., via e-mail)to all the Members, whose e-mail addresses are registered with the Company or with their respective Depository Participants.

set out in the Notice calling the AGM, without the physical presence of the

Members at a common venue.

Members can join and participate in the 34th AGM only through VC/OAVM facility. Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act The Notice of the 34th AGM along with the Annual Report will also be made available on the website of the Company and the same can be accessed at www.globalsurfaces.in, website of the Stock Exchanges on which the shares of the Company are listed i.e., BSE Limited at www.bseindia.comand National Stock Exchange of India at www.nseindia.com and the website of the National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com

The Members will be provided with the facility to attend the 34th AGM through VC/OAVM through the NSDL e-Voting system. Members may access the same at www.evoting.nsdl.com under the Members login by using the e-Voting credentials. After successful login, Member can see link of "VC/OAVM link" placed under "Join Meeting". The link for VC/OAVM will be visible under Shareholder/Member login where the EVEN of the Company will be displayed. The Company is providing the facility to Members to cast their vote through remote e-voting or e-voting system during the AGM. The detailed instructions on Joining the 34thAGM through

VC/OAVM and casting the vote through remote e-voting or e-voting at AGM

are mentioned in the Notice of 34thAGM of the Company. The Members are requested to register their e-mail address in respect of their demat holdings with their respective Depository Participants by following the procedure prescribed by the Depository Participant. A letter providing the web-link, including the exact path, where complete

details of the Annual Report is available will be sent to the Members who have not registered their e-mail addresses. The Members who have not registered their e-mail addresses can cast their vote through remote evoting or e-voting system during the meeting and Join the AGM by following the procedure prescribed in the Notice of the 34th AGM of the Company. Members are requested to carefully read the Notice of the 34th AGM of the

Company and in particular, the instructions for joining the AGM and manner of casting vote through remote e-voting or e-voting system at the AGM. Members who need assistance before or during AGM with use of technology, can send a request at evoting@nsdl.co.in or call at no.: 022 -4886 7000. For any other grievances / queries connected with the AGM, Members may contact the undersigned at e-mail id: cs@globalsurfaces.inor write to him at the registered office of the Company.

For Global Surfaces Limited

Dharam Singh Rathore Company Secretary and Compliance Officer M. No. A57411

epaper.financialexpress.com

बुद्धिबळविश्वात

भारताचेच वर्चस्व!

राष्ट्रपती मुर्मूकडून दिव्या, हम्पीचे कौतुक

भारतीय

बदलांच्या'

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

खेळाडुंच्या वर्चस्वाचे कौतुक

करतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी क्रीडाक्षेत्रात आता आपला देश

उंबरठ्यावर असल्याचेही नमूद केले. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला

संबोधित करताना मुर्मू यांनी भारतीय

बुद्धिबळपटूंचा विशेष उल्लेख केला.

गेल्या वर्षीअखेरीस १८ वर्षीय

दोम्माराजू गुकेशने बुद्धिबळ

जगज्जेतेपद पटकावले. तो

आजवरचा सर्वांत युवा जगज्जेता

ठरला. पाठोपाठ भारताच्या पुरुष

आणि महिला संघाने ऑलिम्पियाड

बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून

इतिहास घडवला. तर गेल्याच

महिन्यात नागपूरकर दिव्या देशमुखने

महिला विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची

कामगिरी केली. ही स्पर्धा जिंकणारी ती

पहिली भारतीय ठरली. विशेष म्हणजे

अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंतच

झाली होती. यात १९ वर्षीय दिव्याने

अनुभवी कोनेरू हम्पीला नमवले होते.

अर्जुन एरिगेसी, आर. प्रज्ञानंद, विदित

गुजराथी, आर. वैशाली यांसारख्या

अन्य बुद्धिबळपटूंनीही विविध स्पर्धांत

आपली चमक दाखवली आहे.

आत्मविश्वासाने वाटचाल करणारी

याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले.

''नवउमेदीने

बुद्धिबळविश्वातील

'परिवर्तनकारी

# नियमित वेळेनंतर 'शूटआउट'मध्येही पिछाडीवरून पुनरागमनः; टॉटनहॅमवर मात

# सेंट-जर्मेनची सुपर चषकावरही मोहोर

वृत्तसंस्था, उदिने (इटली)

**नियमित वेळ** आणि 'पेनल्टी शूटआउट'मध्ये दोन गोलच्या पिछाडीनंतरही दमदार पुनरागमन करताना पॅरिस सेंट-जर्मेन फुटबॉल संघाने टॉटनहॅमला पराभूत करत 'युएफा सुपर चषका'चे जेतेपद पटकावले. फ्रेंच क्लब सेंट-जर्मेनचे हे २०२५ वर्षातील पाचवे अजिंक्यपद ठरले. नियमित वेळेतील २-२ अशा बरोबरीनंतर 'शूटआउट'मध्ये सेंट-जर्मेनने ४-३ अशी सरशी साधली.

गतहंगामात चॅम्पियन्स लीग आणि युएफा लीग या 'युएफा'च्या दोन सर्वोत्तम क्लब स्पर्धा जिंकणाऱ्या संघांमध्ये सुपर चषकाची लढत होते. यात युरोपा लीग विजेत्या टॉटनहॅमकडे ८५व्या मिनिटापर्यंत २-० अशी आघाडी होती. मिकी व्हॅन डे वेन (३९व्या मिनिटाला) आणि कर्णधार क्रिस्टियन रोमेरो (४८व्या मि.) या बचावपटूंनी हे गोल नोंदवले होते. मात्र, अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना टॉटनहॅमचा खालावला. त्यांनी चका करण्यास

सं क्षिप्त

फुटबॉल : एफसी गोवा

**मडगाव :** इंडियन सुपर लीग

फुटबॉलमधील ( ऑयएसएल)

संघ एफसी गोवाने ओमानच्या

अल सीब क्लबवर २-१ असा

फेरीत प्रवेश मिळवला. देजान

करीत एफसी गोवाला चांगली

सुरुवात करून दिली. यानंतर

अल सीबकडून नासिर अल

रवाहीने (६०व्या मि.) एकमेव

गोल केला. एफसी गोवा आणि

भारतीय संघ यंदा 'एएफसी

उपकनिष्ठ बुद्धिबळ

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स

अकादमीतर्फे स्वातंत्र्यदिनी

होणाऱ्या १४ वर्षांखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्यासाठी

बुद्धिबळपटूंसह मुंबई शहर आणि

'फिडे' गुणांकित उपकनिष्ठ

उपनगर, ठाणे, पालघर आदी

परळ येथील आरएमएमएस

जिल्ह्यांतील ९२ खेळाडूंमध्ये

चुरस पाहायला मिळेल. ही स्पर्धा

सभागृहात स्वीस लीग पद्धतीच्या

किमान चार फेऱ्यांमध्ये होईल.

स्पर्धा आज

मोहन बागान सुपर जायंट्स हे दोन

चॅम्पियन्स लीग-२'मध्ये खेळतील

चॅम्पियन्स लीग-२' स्पर्धेच्या मुख्य

डाजिकने २४व्या मिनिटाला गोल

झेवियर सिवेरियोने (५२व्या मि.)

गोवा संघाची आघाडी दुप्पट केली.

विजय मिळवत 'एएफसी

मुख्य फेरीत



सुरुवात केली आणि याचा चॅम्पियन्स लीग विजेत्या सेंट-जर्मेनने पुरेपूर फायदा घेतला. बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेले ली कांग इन आणि गोन्सालो रामोस यांनी सामन्याचे चित्र पालटले. ली कांग इनने ८५व्या मिनिटाला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

माजी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते

हॉकीपटू डॉ. वेस पेस यांचे गुरुवारी

कोलकाता येथे निधन झाले. ते ८०

वर्षांचे होते. नामांकित टेनिसपट्

लिअँडर पेसचे वडील असणाऱ्या वेस

यांनी हॉकीतून निवृत्त झाल्यानंतर

प्रशासक म्हणनही भारतीय

क्रीडाक्षेत्राला मोठे योगदान दिले. तसेच

'स्पोर्ट्स मेडिसिन' अर्थात क्रीडा

वेस गेल्या काही काळापासून

सेंट-जर्मेनचा पहिला गोल केला, मग ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेत ओस्मान डेम्बेलेच्या पासवर रामोसने हेडरच्या सहाय्याने गोल करत सेंट-जर्मेनला बरोबरी करून दिली. नव्या हंगामाची ही सरुवात

ऑलिम्पिक पदकविजेते

हॉकीपटू डॉ. वेस पेस कालवश

असल्याने या लढतीत नियमित वेळेतील बरोबरीनंतर ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेऐवजी थेट 'पेनल्टी शूटआउट'चा अवलंब करण्यात आला. यात सेंट-जर्मेनकडून पहिली किक घेणारा व्हिटिनिया चुकला. तर डॉमिनिक

सोलंकी आणि रॉड्रिगो बेंटाकुर यांनी गोल करत टॉटनहॅमला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, याही वेळा आघाडी टिकवण्यात टॉटनहॅमचा संघ अपयशी ठरला. सेंट-जर्मेनकडून रामोस, डेम्बेले, कांग इन आणि ननो

डॉमिनिक सोलंकी 🗸

रॉड्रिगो बेंटाकुर 🗸

मिकी व्हॅन डे वेन

माथिस टेल

पेड्री पोरो 🗸

मेंडेस यांनी चेंडूला गोलजाळीची अचक दिशा दिली. टॉटनहॅमकडन व्हॅन डे वेन आणि माथिस टेल यांना अपयश आले. त्यामुळे पेड्रो पोरोच्या यशस्वी किकनंतरही टॉटनहॅमला हार पत्करावी

सेंट-जर्मन

व्हिटिनिया

गोन्सालो रामोस 🗸

ओस्मान डेम्बेले 🗸

ली कांग इन 🗸

नुनो मेंडेस 🗸

फुटबॉल काही वेळा अन्यायकारक ठरू

🕨 शकतो. टॉटनहॅमने संपूर्ण सामन्यात

१० मिनिटांत दोन गोल करून नंतर शूटआउटमध्ये

आम्ही विजय मिळवला. त्यामुळे आम्ही नशीबवान

**- लुइस एनरिके,** प्रशिक्षक, पॅरिस सेंट-जर्मेन.

आमच्यापेक्षा चांगला खेळ केला. अखेरच्या

ठरलो असे म्हणायला हरकत नाही.

# केमेरचे जेतेपद निश्चित

पेनल्टी शूटआउट

(9-o)

(2-9)

(2-2)

(2-3)

(3-8)

चेन्नई ग्रॅंडमास्टर्स स्पर्धेत दुसऱ्या, तिसऱ्या स्थानासाठी भारतीयांमध्ये चुरस

पीटीआय, चेन्नई



मास्टर्स गटात, आठ फेरीतील सर्व डाव बरोबरीत सुटले. त्यामुळे आज, अखेरच्या फेरीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी खेळाडू आपली दावेदारी उपस्थित करतील. अर्जुन एरिगेसी आणि कार्तिकेयन मुरली हे भारतीय आमनेसामने येतील. गुणतालिकेत अग्रस्थानी असणाऱ्या केमेरचे सहा गुण असून एरिगेसी



गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानी आहे. चॅलेंजर्स गटात ग्रॅंडमास्टर प्रणेश एम. याने (६.५ गुण) ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्लीवर विजय मिळवत गुणतालिकेत आपली पकड भक्कम केली. प्रणेशच्या मागे असलेल्या ग्रॅंडमास्टर अभिमन्यु पुराणिकने ग्रँडमास्टर दिप्तयन घोषला नमविले. लियॉन ल्यूक मेन्डोन्काने पी. इनियानला बरोबरीवर रोखले. हे दोघेही प्रणेशहून अर्ध्या गुणाने मागे आहेत. बी. अधिबनने आंतरराष्ट्रीय मास्टर हर्षवर्धन जीबीला पराभृत केले, तर आर्यन चोप्राने ग्रँडमास्टर आर. वैशालीला पराभृत केले.

b. Diluted

Place: Mumbal

Date: August 14, 2025

गुकेशकडून पराभूत झाल्यानंतरही कारूआनाने जलद विभागात १४ गुणांसह अग्रस्थान मिळवले. अमेरिकेचा लेव्हॉन ॲरोनियन (१३ गुण) आणि फ्रान्सचा मॅक्सिम व्हॅचिएर-लाग्रेव्ह (११ गुण) अनुक्रमे



आपली युवा पिढी क्रीडाक्षेत्रातही दर्जेदार कामगिरी करत आहे बद्धिबळ हे याचे उत्तम उदाहरण आहे. या खेळात भारताचे युवा खेळाडू आता जागतिक स्तरावर वर्चस्व गाजवत आहेत. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. राष्ट्रीय क्रीडा धोरणाच्या माध्यमातून भारताला जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून स्थापित करणारे परिवर्तनात्मक बदल आम्हाला अपेक्षित आहेत,'' असे राष्ट्रपती मुर्मू आपल्या भाषणात म्हणाल्या

''आपल्या मुली आपला अभिमान आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रात आपली गुणवत्ता दाखवत आहेत आणि याला खेळही अपवाद नाही. भारतातील एक १९ वर्षीय मुलगी (दिव्या देशमुख) आणि एक ३८ वर्षीय महिला (हम्पी) विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचली. विविध पिढ्यांतील महिलांची जिद्द, चिकाटी आणि जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता याचे हे उदाहरण आहे,'' असेही राष्ट्रपती मुर्म यांनी

## गुकेशची कारूआनावर मातः जलद प्रारूपात चौथ्या स्थानी

आणि

पीटीआय, सेंट लुइस (अमेरिका)

जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशने लीनियर डोमिंगेझ पेरेझकडून झालेला पराभव विसरून दमदार पुनरागमन करताना वेस्ली सो आणि फॅबियानो कारूआना या अमेरिकन खेळाडूंना नमवत 'ग्रँड बुद्धिबळ दौऱ्या'चा भाग असलेल्या सेंट लुइस स्पर्धेच्या जलद (रॅपिड) गटात चौथे स्थान मिळवले. आता अतिजलद (ब्लिट्झ) प्रारूपातील स्पर्धेला सुरुवात होईल.



मात्र, लाग्रेव्ह आणि गुकेश यांच्यात केवळ एका गुणाचा फरक आहे. पेरेझ, वेस्ली आणि उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव नऊ गुणांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत हे तिघेही व्हिएतनामच्या लिएम ले क्वांगच्या दोन गुणांनी पुढे आहेत. अमेरिकेचा सॅम शॅंकलॅंड पाच गुणांसह नवव्या, तर ग्रिगोरी ओपेरिन तीन गुणांसह अखेरच्या स्थानी आहे.

#### वैद्यकशास्त्रात त्यांचे कामही अत्यंत महत्त्वाचे ठरले. क्रीडा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचे दुर्मीळ मिश्रण म्हणून वेस यांच्याकडे पाहिले जायचे.

पार्किन्सन आजारासह वयाशी संबंधित अनेक आजारांशी झुंजत होते. त्यांना मंगळवारी कोलकाताच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत संयमी, मनमिळावू आणि बुद्धिमान व्यक्ती, अशी वेस

यांची ओळख होती.

३० एप्रिल १९४५ मध्ये गोव्यात जन्मलेल्या वेस यांनी हॉकीपट्र म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली. म्युनिक येथे १९७२ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघात त्यांचा समावेश होता. निवृत्तीनंतर त्यांनी क्रीडा वैद्यकशास्त्रात महत्त्वाचे योगदान देत हॉकी, क्रिकेट, टेनिस



विविध खेळांशी नाते हॉकीपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतरही वेस क्रीडाक्षेत्राशी जोडलेले राहिले. त्यांनी १९९६ ते २००२ या कालावधीत भारतीय रग्बी युनियनचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते अनेक वर्षे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उत्तेजक सेवनविरोधी कार्यक्रमाचा भाग होते. वेस हे वैद्यकीय सल्लागार म्हणून ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबशीही जोडलेले होते. तसेच कलकत्ता क्रिकेट आणि फूटबॉल क्लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

आणि अगदी फटबॉलपटुंनाही मदत केली. वेस यांनी 'एमबीबीएस' पदवी मिळवली होती. त्यांनी जनरल तसेच वैद्यकशास्त्रात विशेष काम केले.

भारतीय टेनिसमधील सर्वकालीन लिअँडर पेसच्या प्रथितयश कारकीर्दीत वडील वेस यांची भूमिका निर्णायक ठरली. त्यांनी अनेक वर्षे लिअँडरचे व्यवस्थापक (मॅनेजर), तसेच भारताच्या डेव्हिस चषक टेनिस संघाचे

डॉक्टर म्हणनहीं काम केले. ''हॉकी कारकीर्दीनंतर वेस यांनी

संपर्ण लक्ष क्रीडा वैद्यकशास्त्रावर केंद्रित केले. त्याने अनेक भारतीय खेळाडुंना मदत केली होती,'' अशी आठवण १९७२ ऑलिम्पिक कांस्यपदक हॉकी संघातील वेस यांचे सहकारी

भारतीय हॉकी संघात

त्यानंतर २४ वर्षांनी

म्हणजेच १९९६ साली

अमेरिकेच्या अटलांटा

टेनिसच्या पुरुष एकेरीत

लिअँडरने कांस्यपदकाची

येथे झालेल्या

ऑलिम्पिकमध्ये

कमाई केली होती.

वेस यांचा समावेश होता.

अजित पाल सिंह यांनी सांगितली. ''भारतीय खेळांसाठी, विशेषतः हॉकीसाठी हा दुःखद दिवस आहे,'' असेही अजित पाल म्हणाले.

दिव्या देशमुखचे आव्हान संपृष्टात

मंबर्ड : विश्वचषक विजेत्या ग्रॅंडमास्टर दिव्या देशमखचे महिला स्पीड बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. दिव्याला जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या चीनच्या होऊ यिफानकडून ९.५-१०.५ असा

पराभव पत्करावा लागला. सुरुवातीच्या टप्प्यात दिव्याकडे ३-२ अशी आघाडी होती. मग दुसऱ्या टप्प्यात यिफानने ४-१ अशी सरशी साधली. अखेरच्या टप्प्यात दिव्याने लढत ७.५-७.५ अशी बरोबरीत आणली. यानंतर टायब्रेकरमध्ये गेला. चार डावांच्या 'प्ले-ऑफ'मध्येही दोन्ही खेळाडू बरोबरीत राहिले. अखेर 'आर्मगेडॉन' डावात यिफानने दिव्याला नमवित उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

## PLATINUM.

CIN: L24299MH2020PLC341637 Registered Office: 201, Ackruti Star, MIDC Central Road, Pocket No. 5, MIDC, Marol, Andheri (East), Mumbai - 400 069, Maharashtra, India

Tel No:- 022-69983999 / 69983900 • Email: compliance@platinumindustriesltd.com • Website: www.platinumindustriesltd.com

П			Quarter Ended	d	Year ende
Sr. No.	Particulars	30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24	31-Mar-25
	1	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	1,153.82	965.10	1,026.55	3,922.961
2	Net Profit / (Loss) for the period	178.17	89.20	238.96	679.70
'	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)			<u> </u>	
3	Net Profit / (Loss) for the period before tax	178.17	89.20	238.96	679.70
'	(after Exceptional and/or Extraordinary items)		1	1	
4	Net Profit / (Loss) for the period after tax	130.76	63.80	177.38	500.96
L!	(after Exceptional and/or Extraordinary items)		L		L
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /	130.65	97.20	178.25	529.21
	(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income		į.	'	1
!	(after tax)]		1	1'	
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	549.25	549.25	549.25	549.25
7	Other equity (excluding Revaluation Reserve)				3,837.62
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			·	
	(for continuing and discontinued operations) (not annualised)				
	a Basic	2 32	1 16	3 10	9.07

			Quarter Ended				
Sr. No.	Particulars	30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24	31-Mar-25		
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)		
1	Total Income from Operations (net)	1,028.82	822.71	859.07	3,248.93		
2	Net Profit / (Loss) for the period	168.82	90.68	229.77	663.33		
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)						
3	Net Profit / (Loss) for the period before tax	168.82	90.68	229.77	663.33		
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
4	Net Profit / (Loss) for the period after tax	125.18	63.32	170.98	488.38		
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /	125.18	63.31	172.03	488.32		
	(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income						
	(after tax)]						
6	Equity Share Capital (Face Value Rs. 10/- per share)	549.25	549.25	549.25	549.25		
7	Other equity (excluding Revaluation Reserve)	-	-		3,217.53		
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations) (not annualised)						
	a. Basic:	2.28	1.15	3.11	8.89		
	b. Diluted:	2.28	1.15	3.11	8.89		

The above I liquidited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2025 were reviewed by the Audit Committee and

The above are an extracts of the detailed format of unaudited standalone and consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results are available on the Company's website at www.platinumindustrieslid.com and the Stock Exchange websites at www.bseindia.com and www.nseindia.com. The same can also be accessed by scanning the QR code



Krishna Dushvant Rana

## इंग्लंडविरुद्ध गिलची कामगिरी अविश्वसनीय -युवराज

नवी दिल्ली : इंग्लंड दौऱ्यात शुभमन गिलने केलेली कामगिरी अविश्वसनीय होती. पाच कसोटी क्रिकेट सामन्यांच्या या मालिकेपर्वी परदेशातील त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी करण्यासह त्याने प्रभावी नेतृत्वही करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले, असे मत भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने व्यक्त केले.

अँडरसन-तेंडलकर करंडकासाठीच्या कसोटी मालिकेत गिलने एक द्वीशतक आणि तीन शतके झळकावण्यासह ७५४ धावा केल्या. गिलच्या नवनेतत्वाखाली भारताच्या अननभवी कसोटी संघाने पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशी

बरोबरीत राखली. विराट कोहली,

रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांनी निवृत्तीनंतर गिलकडे नेतृत्वाची धरा सोपविण्यात आली. त्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद होती, असे यवराज म्हणाला

''मालिकेपुर्वी गिलच्या परदेशातील कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. तो कर्णधार झाला आणि त्याने चार शतके झळकावली. त्याची ही संघाने हे करून दाखवले,'' असे युवराजने नमूद केले.

कामगिरी अविश्वसनीय होती. या दौऱ्यातील भारतीय संघाची कामगिरी महत्त्वपूर्ण आहे. मालिका बरोबरीत राहिली असली, तरीही खऱ्या अर्थाने हा आपला विजय असल्याचे मला वाटते. इंग्लंडमध्ये जाऊन स्वतःला सिद्ध करणे सोपे नाही. भारताच्या यवा



## माजी क्रिकेटपट् सलढाणा यांचे निधन

**पुणे :** महाराष्ट्राचे माजी क्रिकेटपट् निकोलस ऊर्फ निकी सलढाणा यांचे गुरुवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांनी ५७ प्रथमश्रेणी सामन्यांत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

''निकोलस हे समर्पित आणि प्रतिभावान क्रिकेटपटू होते. त्यांनी महाराष्ट्र क्रिकेटला महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते अष्टपैलु कामगिरी आणि खिलाडूवृत्तीसाठी ओळखले जायचे,'' असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने आपल्या निवेदनात नमुद केले. सलढाणा यांनी ५७ प्रथमश्रेणी सामन्यांत ३०.८३च्या सरासरीने एक शतकासह २०६६ धावा केल्या आणि 'लेग-स्पिन' गोलंदाजी करताना २२.४८च्या सरासरीने १३८ गडी बाद केले होते. डावात पाच बळी मिळविण्याची कामगिरी त्यांनी सहा वेळा केली होती.

> हे पत्र वैदेही उकार वांनी मालक द इंडिंबन एक्स्प्रेस (भी) लिमिटेड (आधीचे नाव - द इंडिंबन एक्स्प्रेस लिमिटेड ) वांच्यासाठी इंडिंस्न एक्स्प्रेस ऐस, एक्टॅं - ईएल-२०८, टीटीसी इंडिंस्ट्रनल एरिया, महापे, नियान पॉइंट, मुंबई-४०० ०१९ वेथे छापून मफतलाल सेंटर, सातवा मजला, रामनाथ गोएंका मार्ग, नियान पॉइंट, मुंबई -४०० ०१९, दुरध्वनी : २२०२२६६७/६७४४०००० फॅक्स : २२८२२१८७. महापे कार्यालय : प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रिक्ल प्रिया, महापे, नवी मुंब्ई-४०० ७१०. दूरध्वनी : ०२२-२७६३९९००; फॅक्स : ०२२-२७६३९००; फॅक्स : ०२२-२७६३९९००; फॅक्स : ०२२-२७६३९९००; फॅक्स : ०२२-२७६३९००; फॅक्स : ०२२-२७६३९००; फॅक्स : ०२२-२०६३९००; फॅक्स : ०२२-२०६३०००, ट्रास्वनी : ०२२-२०६३९००; फॅक्स : ०२२-२०६३०००, ट्रास्वनी : ०२०-२०६३०००, ट्रास्वनी : ०२२-२०६३०००, ट्रास्वनी : ०२०-२०६३०००, ट्रास्वनी : ०२०-२०६३०००, ट्रास्वनी : ०२०-२०६३००, ट्रास्वनी : ०२०-२०६३००, ट्रास्वनी : ०२०-२०६३०००, ट्रास्वनी : ०२०-२०६३००, ट्रास्वनी : ०२०-२०६००, ट्रास्वनी : ०२०-२०६००, ट्रास्वनी : ०२०-२०६००, ट्रास्वनी : ०२०-२०००, ट्रास्वनी : ०२०-२००, ट्रास्वनी : ०२०-२०००, ट्रास्वनी : ०२०-२००, 🔳 अध्यक्ष, संचालक मंडळ : विवेक गोएंका 🔳 कार्यकारी प्रकाशक : वैदेही ठकार 🔳 संपादक : गिरीश कुबेर 🔳 निवासी संपादक : सिद्धार्थ खांडेकर \* (\*पी.आर.पी. कावधानुसार संपादकीव जबाबवारी वांच्यावर आहे.) R. N. I. Reg. No. 1591/57 🔘 द इंडियन एक्स्प्रेस (पी) लिमिटेड. सर्व हकक सुरक्षित. लेखी अनुमारीक्षिशवा संपूर्ण अथवा अंशतः पुनःक्रकाशनास वा पुनःक्रसाशनास वा पुनःक्रसाश्यस वा पुनःक्रसाशनास वा पुनःक्रसाशनास वा पुनःक्रसाशनास वा पुनःक्रसाशनास वा पुनःक्रसाश्यस